



महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,
मंत्रालय, मुंबई

नागरिकांची सनद

(दि. २० जानेवारी, २०१८ पर्यंत सुधारल्याप्रमाणे)

वित्त विभाग

वित्त विभाग हा महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. संविधानाच्या वैधानिक व कामकाजविषयक आवश्यकतेवर आधारित राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व तो विधानमंडळाला सादर करणे, भारतीय रिझर्व बँकेकडे शासनाच्या दैनंदिन शिल्लकीवर सूक्ष्म लक्ष ठेवणे, अर्थोपाय स्थिती योग्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक व जलद उपाययोजना करणे, राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनेतील जमा व खर्च यांचा आगाऊ अंदाज तयार करणे व राज्याच्या विकासाच्या तसेच जनकल्याणाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे यासाठी विविध उपाययोजना करणे, वित्त विभाग (खुद्द) व त्या अधिपत्याखालील कार्यालयाशी संबंधित मूळ कामकाज तसेच अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवाविषयक बाबींशी निगडित धोरणे या संदर्भातील मूळ कामकाज यांसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वित्त विभागामार्फत पार पाडल्या जातात.

महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीनुसार वित्त विभागास खालील विषय नेमून दिलेले आहेत :-

अ.क्र	विषय
१	राज्याचा अर्थसंकल्प तयार करणे, अंदाज व अनुदाने, वित्त विधेयके, विनियोजन विधेयके आणि राज्याच्या एकत्रित व आकस्मिक निधी संबंधातील कायदा.
२	विनियोजन अहवाल व वित्तलेखे.
३	स्वेच्छाधीन व पंचवार्षिक संविदा अनुदाने.
४	वित्तीय साधने.
५	कराधान-केंद्र व राज्य, स्थानिक स्वराज्य संस्थांनी आकारलेले कर वगळून.
६	सर्व प्रकारचे कर, करेतर महसूल आणि महसूलाच्या संकीर्ण बाबी यातील वाणिज्यिक महसूलाचे संनियंत्रण.
७	मुंबई ऊस उपकर अधिनियम, १९४८
८	वृत्तपत्र जाहिरात कर
९	केंद्र शासन उत्पादन शुल्क (अ) विक्रीकर कायदे (ब) ऊस उपकर/ खरेदी कर (क) कृषी आयकर (ड) वित्त अधिनियम
१०	राज्य सार्वजनिक प्रतियुतीसंबंधातील सार्वजनिक ऋणाचा समावेश असलेले ऋण, ठेवींची गुंतवणूक.
११	संघ शासनाने विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे सीमाशुल्क सरहद्दीमधून आयात व निर्यात.
१२	भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचितील सूची एकमध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या महामंडळाव्यतिरिक्त इतर महामंडळाचे विधीद्वारा संस्थापन, विनियमन व समापन करणे (तसेच उद्योग उर्जा व कामगार विभागाखालील नोंद क्रमांक १५ पहा).

	(अ) राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे समन्वयन व पर्यवेक्षण करणे व त्यासाठी सुकाणू समिती स्थापन करणे.
	(ब) शासन निर्णीत वित्त विभागास सोपविलेल्या सार्वजनिक उपक्रमांचे परिसमापन किंवा निर्गुंतवणूक.
	(क) महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम (पुनर्रचना व इतर विशेष तरतुदी) अधिनियम २००० (सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३).
१३	भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२ व मुंबई व्यापारेतर निगम अधिनियम १९५९ च्या प्रशासन खेरीज व्यापार व वाणिज्य (वित्तीय बाजू) व व्यापारी संघटना, (तसेच विधी व न्याय विभागाखालील नोंद क्रमांक ५-अ पहा).
१४	बँक व्यवसाय
१५	राज्याच्या वित्तव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या कोणत्याही इतर बाबी.
१६	वेतन, भत्ते, निवृत्तीवेतने, सेवेच्या इतर वित्तीय शर्ती व संवर्ग संख्या (सामान्य प्रशासन विभागाखालील नोंद क्रमांक ४९ च्या अधीनतेने).
१७	वित्तीय अधिकार प्रदान करणे.
१८	वस्तू व सेवाकर विभाग
१९	लेखा व कोषागारे संचालनालय
२०	उपायनगर-तोषाखाना
२१	लेखापरिक्षा
२२	महाराष्ट्र वित्त आयोग
२३	भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३७१(२) अन्वये स्थापन करण्यात आलेल्या विकास मंडळाच्या कार्यक्षेत्रासाठी योजनेतर खर्चाच्या निधीचे, राज्याची एकूण गरज विचारात घेऊन समन्यायाने वाटप करण्यासंबंधीच्या सर्व बाबी.
२४	अतिरिक्त संवर्ग कक्ष

वित्त विभागाची रचना :- मा.मंत्री (वित्त) व मा.राज्यमंत्री (वित्त) हे वित्त विभागाचे प्रमुख असून अपर मुख्य सचिव (वित्त) हे प्रशासकीय प्रमुख आहेत. वित्त विभागातील सर्वकष प्रशासकीय नियंत्रण, पर्यवेक्षण व समन्वय यासंबंधीची जबाबदारी अपर मुख्य सचिव (वित्त) यांची आहे. वित्त विभाग (खुद्द) व इतर मंत्रालय विभागांची व्यय अग्रक्रम समितीच्या मान्यतेची प्रकरणे (राज्याच्या आकस्मिकता निधीतून अग्रिम काढण्याच्या प्रस्तांवासह) आणि मंत्रिमंडळाच्या समितीस सादर करावयाची प्रकरणे अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्यामार्फत पुढे सादर करण्यात येतात. अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली अपर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), प्रधान सचिव (व्यय), व प्रधान सचिव (लेखा व कोषागारे) या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांमार्फत वित्त विभागाचे कामकाज हाताळण्यात येत आहे.

अ.क्र.	सचिव	दालन क्रमांक	दूरध्वनी क्रमांक
१	अपर मुख्य सचिव (वित्त)	५ वा मजला (मुख्य) ५०५	२२८२८४९९ / २२०२९७२९ / २२०२९२८०
२	अपर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा)	५ वा मजला (मुख्य) ५०४	२२०२३०८५ / २२०२५४४८ / २२७९३०८३
३	प्रधान सचिव (व्यय)	५ वा मजला (मुख्य) ५०३	२२८३७२६५ / २२०२९९०८
४	प्रधान सचिव (लेखा व कोषागारे)	४ था मजला (मुख्य) ४०३	२२०२९३३५ / २२८४५६९९

वित्त विभागाची मुख्य कार्ये

१. शासनाची वित्तीय साधनसंपत्ती संघटित करून तिचा उचित विनियोग करणे.
२. शासनाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याकरिता उभारलेल्या सरकारी महसुलाचा विनियोग काटकसरीने केला जात आहे, हे पाहणे.
३. आवश्यक निधी उभारण्याची निश्चिती करणे.
४. सर्व वित्तविषयक व्यवहारात शासनाला सल्ला देणे.
५. वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व शासनाच्या सर्व विभागांना निधीचे वाटप करणे.
६. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आणि इतर नेमून दिलेल्या सेवाविषयक बाबी ठरविणे.

वित्त विभागाची जबाबदारी

१. संविधानाच्या वैधानिक व कामकाजविषयक आवश्यकतेवर आधारित राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व तो विधानमंडळाला सादर करणे.
२. राज्य शासनाला केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या कर्जाचे लेखे ठेवणे.
३. कार्यक्रम व अनिवार्य खर्चामध्ये बचत करण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजना योजणे.
४. राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कामांचा आढावा घेणे व त्यावर लक्ष ठेवणे.
५. विकासविषयक वर्धनक्षम कार्यक्रमासाठी वित्तीय संस्थांकडून किंवा खुल्या बाजारातील कर्जरोख्याद्वारे उभारलेल्या कर्जाच्या व त्यावरील व्याजाच्या परतफेडीची हमी देण्याबाबत सल्ला देणे.
६. वित्तीय प्रस्तावांची छाननी करणे.
७. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, इतर भत्ते व सेवाशर्ती ठरविणे.

वित्त विभागाच्या नियंत्रणाखालील विभाग/कार्यालय

१. वस्तू व सेवाकर विभाग
२. लेखा व कोषागारे संचालनालय
३. स्थानिक निधी लेखा
४. विमा संचालनालय
५. राज्य लॉटरी संचालनालय.

वित्त विभागाचे ध्येय

१. राज्याचे सुयोग्य वित्तीय व्यवस्थापन करणे.
२. आर्थिक विकासासाठी स्थिर व पोषक आर्थिक वातावरण निर्माण करणे.

वित्त विभागात हाताळण्यात येणाऱ्या विविध विषयांसंबंधीचे कक्ष

१. अर्थसंकल्प
२. फलनिष्पत्ती अर्थसंकल्प
३. अर्थोपाय, साधनसंपत्ती, ऋण व हमी सनियंत्रण कक्ष
४. वित्त आयोग आणि अर्थबळ
५. व्यय प्रस्ताव हाताळणारे कक्ष
६. वित्त विभाग (खुद्द) प्रशासन
७. वस्तू व सेवाकर प्रशासन
८. लेखा व कोषागारे प्रशासन
९. विमा प्रशासन
१०. शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी
११. आकृतीबंध पुर्नरचना कक्ष
१२. विनियम
१३. कराधान
१४. संगणक कक्ष
१५. लोकलेखा समिती व लेखापरीक्षा
१६. सार्वजनिक उपक्रम
१७. राज्य लॉटरी संचालनालय

वरील नमूद कक्षांमध्ये आवश्यकतेनुसार कार्यासने निर्माण करण्यात आली असून प्रत्येक कार्यासनांना विभागांतर्गत विषय नेमून देण्यात आलेले आहेत. सदर कक्षांच्या कामकाजाची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

(१) अर्थसंकल्प :- अर्थसंकल्प कक्षाकडून राज्य शासनाचे वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे व ते विधानमंडळास सादर करणे, तसेच पावसाळी, हिवाळी व मार्चच्या अधिवेशनामध्ये पुरवणी विवरणपत्र तयार करून विधानमंडळास सादर करणे ही महत्वाची कामे पार पाडली जातात.

(२) फलनिष्पत्ती अर्थसंकल्प कक्ष :- राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत कितपत पोहचत आहेत, तसेच शासनाने अर्थसंकल्पिय तरतुदीद्वारे निर्माण केलेल्या मत्ता व सेवांचा वापर कितपत करण्यात येत आहे, योजनेची उपयोगिता निर्धारित करून आवश्यक तेथे धोरणात्मक बदल करणे आणि योजनेच्या निर्धारित उद्दिष्टांच्या तुलनेत फलनिष्पत्ती साध्य करणे यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणे ही बाब या कक्षाकडून हाताळली जाते.

(३) अर्थोपाय, साधनसंपत्ती व ऋण व हमी सनियंत्रण कक्ष :- अर्थोपाय कार्यासनांकडून भारतीय रिझर्व बँकेकडील शासनाच्या दैनंदिन शिल्लकीवर लक्ष ठेवणे तसेच राज्य शासनाच्या खुल्या बाजारातील कर्जाच्या उभारणीसंबंधीचे कामकाज हाताळण्यात येते. राज्याच्या योजनेचे आकारमान ठरविण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्ती निर्धारित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य साधनसंपत्ती कार्यासनाकडून पार पाडले जाते.

वित्त विभागातील अर्थबळ, अर्थोपाय या कार्यासनांनी उभारलेल्या कर्जाच्या परतफेडीचे, प्राप्त झालेल्या कर्जाचे अद्ययावत लेखे, विवरणपत्र ठेवणे. राज्य शासनाने विविध मंत्रालयीन विभागामार्फत दिलेले कर्ज, भागभांडवल, गुंतवणूक इ. अद्ययावत लेखे ठेवणे. हमी विषयक नोंदवहया ठेवणे. शासनमार्फत देण्यात आलेल्या सर्व हमी प्रकरणात करार करणे, ज्या संस्थे साठी हमी घेण्यात आली आहे त्याचे लेखे उपलब्ध करून घेऊन त्यावर सनियंत्रण ठेवणे. शासकीय हमी शुल्कासंदर्भात मागणीपत्र पाठविण, वसूलीवर देखरेख ठेवणे.

(४) वित्त आयोग व अर्थबळ कक्ष :- वित्त आयोग कार्यासनाकडून केंद्रीय वित्त आयोगाशी संबंधित कामकाज पार पाडले जाते. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २९३(१) अन्वये महामंडळे, सहकारी संस्था, स्थानिक संस्था इत्यादींनी शासकीय धोरणाच्या अभिवृद्धयर्थ हाती घेतलेले निरनिराळे विकास व उत्पादनविषयक कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी वित्तीय संस्था किंवा खुल्या बाजारातील कर्जरोख्यांद्वारे उभारलेल्या कर्जाच्या व त्यावरील व्याजाच्या परतफेडीकरिता राज्य सरकारमार्फत देण्यात येणाऱ्या हमीबाबतची प्रकरणे विविध विभागांकडून प्राप्त झाल्यास ती अर्थबळ कार्यासनाकडून हाताळली जातात. तसेच खुल्या बाजाराव्यतिरिक्त वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणाऱ्या कर्जाच्या समन्वयाचे काम, जागतिक बँक संदर्भातील कामकाज, राज्याच्या सार्वजनिक क्षेत्रांतील उपक्रमांचे तसेच राज्य शासनाच्या अखत्यारीतील इतर संस्थांनी कर्जरोख्यांद्वारे उभारण्याच्या निधीचे कामकाज अर्थबळ कार्यासनामार्फत हाताळले जाते.

(५) व्यय प्रस्ताव हाताळणारे कक्ष :- प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांच्या कक्षेमध्ये येणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावांखेरीज इतर सर्व प्रस्तावांची छाननी या कक्षामार्फत केली जाते.

(६) वित्त विभाग (खुद्द) प्रशासन :- या कार्यासनामार्फत वित्त विभाग (खुद्द) तसेच लॉटरी शाखा यांच्या मंत्रालयीन स्तरावरील पदांच्या आस्थापनाविषयक बाबी व गृह व्यवस्थापनांच्या बाबी हाताळल्या जातात.

(७) वस्तू व सेवाकर प्रशासन कक्ष :- या कक्षाकडून वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावरील अध्यक्ष व सदस्य यांच्या आस्थापनाविषयक बाबी तसेच गृह व्यवस्थापन व अर्थसंकल्प विषयक बाबी हाताळल्या जातात.

(८) लेखा व कोषागारे :- या कार्यासनाकडून लेखा व कोषागारे संचालनालयाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संबंधित आस्थापनाविषयक बाबी तसेच महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८, खंड दोन यांबाबत शासनाच्या धोरणात्मक बाबी हाताळल्या जातात.

(९) विमा प्रशासन- या कार्यासनामार्फत विमा संचालनालयाच्या आस्थापना विषयक बाबी हाताळल्या जातात. तसेच विमा संचालनालयाच्या न्यायालयीन बाबी, लेखापरिक्षण विषयक बाबी, शासकीय वाहनाचा विमा नियम, गट विमा योजनेचे प्रशासन योजनेसंबंधी तक्रार निवारण व सल्ला देण, योजनेत फेरफार करणे इ. बाबी हाताळल्या जातात. राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचे प्रशासन, योजनेसंबंधी तक्रार निवारण व सल्ला देणे तसेच योजनेत फेरफार करणे.

(१०) सेवा कक्ष :- या कक्षात शासकीय कर्मचाऱ्यांच्या निम्न नमूद सेवा नियमासंबंधीचे कामकाज हाताळले जाते.

(१) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम, १९८१.

(२) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१.

(३) महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा आणि

निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१.

(४) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१.

(५) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२.

(६) महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४.

तसेच नवीन अंशदायी निवृत्तिवेतन योजना, प्रवासभत्ता, घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वाढलेल्या जीवनमानासाठी स्थानिक पूरक भत्ता, मानधन व फी इत्यादी बाबीदेखील हाताळण्यात येतात.

(११) आकृतिबंध पुनर्रचना कक्ष :- राज्याच्या खर्चाच्या तसेच जनकल्याणाच्या विविध योजना राबविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध व्हावा म्हणून प्रशासनावरील अनावश्यक खर्च सिमीत

ठेवण्याच्या दृष्टीने विविध काटकसरीच्या उपाययोजना अंमलात आणण्याची कार्यवाही या कक्षाकडून केली जाते.

(१२) विनियम कक्ष:-- या कक्षाकडून मुंबई वित्तीय नियम १९५९, महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५ व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ या संबंधीचे कामकाज पाहिले जाते. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये वाहनांच्या वापरासंबंधीचे धोरण विषयक बाबी यासंबंधीचे कामकाज पाहिले जाते.

(१३) कराधान कक्ष :- या कक्षाकडून महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम, २००२, केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६, महाराष्ट्र ऊस खरेदी कर अधिनियम, १९६२, महाराष्ट्र व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोकऱ्या यावरील कर अधिनियम, १९७५, महाराष्ट्र स्थानिक क्षेत्रातील मोटार वाहनावरील प्रवेशकर (पेट्रोलियम प्रॉडक्ट्स), २००२, महाराष्ट्र ऐषआराम कर अधिनियम, १९८७ व चिटफंड कर अधिनियम, १९८२ तसेच वस्तू व सेवाकर विभागाशी संबंधित कर - Tax विषयीची सर्व न्यायालयीन प्रकरणे यासंबंधीच्या राज्य शासनाचे धोरण विषयक व प्रशासनाशी निगडित असलेल्या बाबी हाताळल्या जातात.

(१४) संगणक कक्ष :- राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने वित्त विभाग व अधिनस्त कार्यालयासाठी finance.mah.nic.in ही वेबसाईट तयार केलेली आहे. या वेबसाईटवर वित्त विभाग (खुद्द), वस्तू व सेवाकर विभाग, लेखा व कोषागारे, लॉटरी व विमा संचालनालय इत्यादी कार्यालयांच्या महत्वाच्या योजनांची माहिती ठेवण्यात आली आहे. या माहितीस अनुसरून या विभागाकडे येणाऱ्या ई-मेलना संबंधित कार्यालयामार्फत/कार्यासनामार्फत उत्तरे देण्याचे काम करण्यात येते. त्याशिवाय विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रके, प्रकाशने ही www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ठेवण्याची कार्यवाही करण्यात येते. तसेच प्रकल्प अंमलबजावणी समितीशी निगडित कामकाज हाताळण्यात येते.

(१५) लोकलेखा समिती व लेखापरीक्षा कक्ष :- लोकलेखा समिती आणि महालेखापाल यांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या लेखापरीक्षासंबंधीच्या अनुषंगाने बाबी हाताळल्या जातात.

(१६) सार्वजनिक उपक्रम कक्ष :- राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांचा आढावा घेणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे यासाठी एखादी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याच्या उद्देशाने व या उपक्रमांच्या कार्यावर लक्ष ठेवून त्यात त्यांची उद्दिष्टे पार पाडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सार्वजनिक उपक्रम केंद्र (State Bureau of Public Enterprises) शासनाने स्थापन केले आहे. मॅफको मर्यादितचे निर्गुतवणूकीकरण करण्यासाठी मॅफको वित्त विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली हस्तांतरित करण्यात आले आहे.

(१७) राज्य लॉटरी प्रशासन :- या कार्यासनामार्फत राज्य लॉटरी आयुक्तालय यांच्या राज्य स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक व अर्थसंकल्प विषयक बाबी हाताळल्या जातात.

वित्त विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा :-

वित्त विभागामार्फत नागरिकांना कोणतीही थेट सेवा पुरविली जात नाही.

तथापि, वित्तीय तसेच सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने मंत्रालयीन विभागांमार्फत नस्ती/संदर्भ वित्त विभागाकडे पाठविल्यास अभिप्राय/मान्यता देण्याची कार्यवाही वित्त विभागामार्फत केली जाते. याकरिता विषयनिहाय मूळ कामकाज करणारी तसेच अन्य विभागाच्या प्रस्तावावर अभिप्राय/ मान्यता देण्यास कार्यासनांची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक कार्यासनाकडे नेमून दिलेल्या विषयांची माहिती खालीलप्रमाणे आहे:-

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
१	प्रशासन -१	३१९ (विस्तार इमारत)	वित्त विभाग (खुद्द) च्या आस्थापना विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३२६९	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२३३३६
२	प्रशासन-२	३१९ (मुख्य इमारत)	वित्त विभाग (र. व का.), अग्रिमे, वैद्यकीय खर्च प्रतीपूर्ती , गोपनीय अहवालांचे संकलन/ संस्करण	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३५९०	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२३३३६
३	प्रशासन -३ (नोंदणी शाखा)	३३० (विस्तार इमारत)	नोंदणी शाखेत प्राप्त टपालाची आवक-जावक नोंद व अनुषंगिक बाबी. तसेच माहितीच्या अधिकाराखालील सर्व अर्जांची नोंद.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२०२५२३२	सहसचिव दूरध्वनी क्र. २२०२८३८२
४	प्रशासन -४	३२० (विस्तार इमारत)	वित्त विभाग (खुद्द) आणि विभागाच्या नियंत्रणाखालील कार्यालयांच्या अर्थसंकल्पविषयक बाबी. राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत आयोजित प्रशिक्षणाकरीता अर्थसंकल्पीय तरतूद तसेच निधीचे वाटप, खर्चमेळाचे काम इ.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६९	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३७४
५	प्रशासन -५	३५७ (विस्तार इमारत)	वित्त विभाग गृह व्यवस्थापन विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८४५२३०	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३७४

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
६	रोखशाखा	३२४ (विस्तार इमारत)	वित्त विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२८४३८८२	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८३८२
७	संगणक कक्ष	३३३ (विस्तार इमारत)	वित्त विभागातील संगणक विषयक बाबी. विभागाची वेबसाईट अद्ययावत ठेवणे. वित्त विभागातील संगणकासाठी लागणारी यंत्रसामुग्री , सुटे स्पेअर पार्ट पुरविणे , CSMS Dashboard अद्ययावत करणेबाबतची कार्यवाही करणे . तसेच प्रकल्प अंमलबजावणी समितीशी निगडित कामकाज.	कक्ष अधिकारी, दूरध्वनी क्र. २२७९४०८३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८३८२
८	कोषा प्रशा-१	३४२ (विस्तार इमारत)	महाराष्ट्र वित्त व लेखा संवर्गातील अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारी / विभागीय चौकशी/ स्वेच्छा सेवानिवृत्ती.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३९०५ २२७९४२८३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२६३९०
९	कोषा प्रशा-२	३४२ (विस्तार इमारत)	महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्व आस्थापनाविषयक बाबी, निवड सूची / जेष्ठता सूची , गोपनीय अहवाल विषयक बाबी, आगाऊ वेतनवाढी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८९४	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२६३९०
१०	कोषा प्रशा-३	३४२ (विस्तार इमारत)	लेखा व कोषागारे तसेच स्थानिक निधी लेखा संचालनालयाच्या आस्थापने वरील वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी तसेच अधिकारी / कर्मचारी यांच्या विमान प्रवासास मंजूरी / वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती/ प्रशिक्षण.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३९०५ / २२७९४२८३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२६३९०
११	कोषा प्रशा-४	३३९ (विस्तार इमारत)	लेखा व कोषागारे संचालनालयाच्या गृह व्यवस्थापन विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८२९३६८	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४४२२२
१२	कोषा प्रशा-५	३३९ (विस्तार इमारत)	महाराष्ट्र कोषागार नियम , सुलभीकरण व सुधारणा विषयक बाबी. लेखा व कोषागारे संचालनालया संबंधीच्या अर्थसंकल्पविषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८२९३६८	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४४२२२

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
१३	विक्रीकर प्रशासन-१	६वा मजला (पश्चिम)	सहायक राज्यकर आयुक्त वगळून गट-अ मधील सर्व अधिकारी तसेच गट क व गट-ड च्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८११	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३९९१४
१४	विक्रीकर प्रशासन-२	६वा मजला (पश्चिम)	सहायक राज्यकर आयुक्त (गट-अ) व गट-ब मधील राजपत्रित /अराजपत्रित अधिकारी /कर्मचारी यांच्या प्रशासकीय बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८११	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३९९१४
१५	विक्रीकर प्रशासन-३	६वा मजला (पश्चिम)	वस्तू व सेवाकर विभागातील अधिकाऱ्यांच्या गोपनीय अहवालावरील संस्करण, ज्येष्ठतासूच्या , निवडसूच्या तयार करणे, ज्येष्ठतासूची संबंधातील न्यायालयीन प्रकरणे, वस्तू व सेवाकर विभागातील अधिकारी/ कर्मचारी संघटना व वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्तीची प्रकरणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०८६	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३९९१४
१६	विक्रीकर प्रशासन-४	६वा मजला (पश्चिम)	वस्तू व सेवाकर विभागाची गृह व्यवस्था, हंगामी पदांना मुदतवाढ , प्रशिक्षण, प्रशासकीय मान्यतेच्या बाबी इत्यादी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०८६	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३९९१४
१७	विमा प्रशासन	३३८ (विस्तार इमारत)	विमा संचालनालयाच्या आस्थापनाविषयक सर्व बाबी.तसेच विमा जोखीम संबंधातील तांत्रिक बाबी / राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना / गट विमा योजनेचे प्रशासन तसेच राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेचे प्रशासन तसेच योजनेसंबंधी तक्रार निवारण व सल्ला देणे तसेच योजनेत फेरफार करणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७७	सहसचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६८
१८	कराधान-१	(बजेट हॉल) ५वा मजला (मुख्य)	मूल्यवर्धित कर तसेच वस्तू व सेवाकर अधिनियमात सुधारणा.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९४०८२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३३६

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
१९	कराधान-२	(बजेट हॉल) ५वा मजला (मुख्य)	वस्तू व सेवाकर विभागाचे संगणकीकरण, वस्तू व सेवाकरातून सूट/माफी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९४०८२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२७९३४६६
२०	कराधान-३	(बजेट हॉल) ५वा मजला (मुख्य)	व्यवसाय/इतर कर व लोकलेखा समितीच्या बाबी , चिटफंड, मोटारवाहन कर, विक्रीकर/ तसेच वस्तू व सेवाकर विभागाच्या कराशी संबंधित सर्व न्यायालयीन बाबी / प्रकरणे	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४०८१	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३३६
२१	सेवा-३	३३५ (विस्तार इमारत)	वेतननिश्चितीविषयक बाबी. कालबद्ध पदोन्नती/सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७४	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६९
२२	सेवा-४	३३५ (विस्तार इमारत)	निवृत्तीवेतनविषयक धोरणात्मक बाबी. शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्रशिक्षण विभागातील शिक्षकांची निवृत्तीवेतन विषयक प्रकरणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७४	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२०२३७५५
२३	सेवा-५	३३५ (विस्तार इमारत)	प्रवासभत्ता, दैनिक भत्ता व इतर भत्ते आणि वद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४०८३	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६९
२४	सेवा-६	३३५ (विस्तार इमारत)	महाराष्ट्र नागरी सेवा नियम सुलभीकरण, सेवेच्या सर्वसाधारण शर्ती, रजाविषयक बाबी, बोनस, निलंबन, प्रतिनियुक्ती.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३०७४	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६९
२५	सेवा-७	३३५ (विस्तार इमारत)	मंत्रालयीन प्रशासकीय विभागांची निवृत्तीवेतनविषयक अनौपचारिक प्रकरणे, वेतन पडताळणी पथकाच्या संदर्भातील कामकाजाचे सनियंत्रण.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७४	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२०२३७५५
२६	सेवा-९	३२४-अ (विस्तार इमारत)	वेतन आयोग व वेतन त्रुटी विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३४२४	उप सचिव दूरध्वनी क्र. २२७९४२७९
२७	व्यय-१	६वा मजला (पूर्व)	कृषि व पदुम (कृषि, फलोत्पादन) विभागाशी संबंधित व्यय प्रकरणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१४	उप सचिव दूरध्वनी क्र. २२७९४२७७

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
२८	व्यय-२	६वा मजला (पूर्व)	सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग आणि पदुम (पशुसंवर्धन व दुग्ध विकास) व वित्त विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१०	उप सचिव दूरध्वनी क्र. २२७९३५७२
२९	व्यय-३	५वा मजला (पूर्व)	गृह निर्माण विभाग, नगर विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व राज्य वित्त आयोगाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७१	उप सचिव दूरध्वनी क्र.२२०२४८४७
३०	व्यय-४	६वा मजला (पूर्व)	अन्न नागरी व पुरवठा विभाग, संसदीय कार्य विभाग, विधानमंडळ सचिवालय, सामान्य प्रशासन विभाग, मराठी भाषा विभाग, अल्पसंख्यांक विकास विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांचेशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१०	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८१४४१८
३१	व्यय-५	३२४-अ (विस्तार इमारत)	शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, विधी व न्याय विभाग यांचेशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७१	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८१४४१८
३२	व्यय-६	३३३ (विस्तार इमारत)	महिला व बाल विकास विभाग, कौशल्य विकास व उदयोजकता विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३२०२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३६६०१
३३	व्यय-७	५वा मजला (मुख्य)	गृह विभागाशी (कायदा व सुव्यवस्था) संबंधित व्यय विषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३२०२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८८२१२८
३४	व्यय-८	५वा मजला (मुख्य)	गृह विभाग (कायदा व सुव्यवस्था वगळून) इतर आस्थापना, नियोजन विभाग, रोजगार हमी योजना आस्थापनेशी संबंधित व्यय विषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३२०२	सह सचिव दूरध्वनी क्र. २२८८२१२८
३५	व्यय-९	६वा मजला (पूर्व)	महसूल व वन विभागाशी (महसूल) संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४०८१	सह सचिव दूरध्वनी क्र. २२८५१३६३
३६	व्यय-१०	६वा मजला (पूर्व)	महसूल व वन विभागाशी (वने) संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४०८१	सह सचिव दूरध्वनी क्र. २२८५१३६३

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
३७	व्यय-११	५वा मजला (पूर्व)	सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७१	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५२३२
३८	व्यय-१२	६वा मजला (पूर्व)	जलसंपदा विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३८१०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२८५१३६३
३९	व्यय-१३	६वा मजला (पूर्व)	वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाशी संबंधित व्ययविषयक बाबी सार्वजनिक आरोग्य विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८३६६०१
४०	व्यय-१४	३३१ (विस्तार)	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग यांचेशी संबंधित व्यय विषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९३०७३	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३७४
४१	व्यय-१५	६वा मजला (पूर्व)	ग्राम विकास व जलसंधारण विभाग (ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसह), सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग यांचेशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२५३७४
४२	व्यय-१६	५वा मजला (पूर्व)	उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग, पर्यावरण विभागाशी संबंधित व्यय विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७१	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८१४४१८

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
४३	अर्थसंकल्प-१	५वा मजला (मुख्य)	वित्त विषयक विवरणपत्र, कार्यक्रम अंदाजपत्रकांसंबंधी सर्वसाधारण बाबी, खर्चाचा प्रधानशीर्षवार व विभागवार सारांश, स्थानिक क्षेत्र अर्थसंकल्प, महसूल व जमा अंदाजाचे एकत्रिकरण, नियोजन व वित्त आयोगास द्यावयाचे पूर्वानुमान, अर्थसंकल्प व सुधारित अंदाज त्यासंबंधी इतर सर्वसाधारण बाबी, तरतूदीचे उद्दीष्टनिहाय वर्गीकरण करणे, अर्थसंकल्पाचा सर्व बाबींचा समन्वय, विभागनिहाय व विकास मंडळनिहाय योजनेत्तर विकास खर्च.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३९३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
४४	अर्थसंकल्प-२	५वा मजला (मुख्य)	लोकलेखा समिती, अंदाज समिती, व्यय अग्रक्रम समिती संबंधीची अर्थसंकल्प विषयक कामे, योजनांतर्गत अंदाजांचे एकत्रिकरण, अर्थसंकल्प पूरक मागण्या व अधिक खर्च प्रकाशनांच्या शुध्दीपत्राविषयक कामाचे पर्यवेक्षण, लेखांकन पध्दतीच्या सर्वसाधारण बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३४८	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
४५	अर्थसंकल्प-३	५वा मजला (मुख्य)	आकस्मिकता निधि व अग्रिम देण्यासंबंधीची प्रकरणे, अर्थसंकल्प विषयक वैधानिक बाबी, अर्थसंकल्पीय प्रकाशनांची छपाई, अर्थसंकल्प नियम पुस्तिका खंड -१, पुरक मागण्या एकत्रिकरण व त्यासंबंधातील इतर बाबी, कपात सूचना व आश्वासने संबंधी कार्यवाही, अर्थसंकल्प कक्षाचे हाऊसकिपिंग व पर्यवेक्षण, पुरवणी मागण्या व आकस्मिकता निधीतून आलेल्या अग्रिमाची भरपाई संबंधी कार्यवाही, नवीन बाबींचे प्रस्ताव, अधिक खर्चाच्या मागण्या इ. बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३४८	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
४६	अर्थसंकल्प-४	५वा मजला (मुख्य)	अर्थसंकल्प वितरण व संनियंत्रण, नॉन ट्रेझरी अकाउंट्स एन्ट्री, संगणकीय अर्थसंकल्प वितरण प्रणाली, अर्थसंकल्पाशी निगडीत महालेखापाल कार्यालयाशी करावयाचा पत्रव्यवहार इ. विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
४७	अर्थसंकल्प-५	५वा मजला (मुख्य)	विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाशी संबंधित अर्थसंकल्प. अर्थसंकल्प संगणकीकरणासंबंधातील बाबी (Budget Software) तसेच जमा लेखाशीर्ष ७६१०,६२१६	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
४८	अर्थसंकल्प-६	५वा मजला (मुख्य)	महसूल व वन विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
४९	अर्थसंकल्प-७	५वा मजला (मुख्य)	सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पर्यावरण विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५०	अर्थसंकल्प-८	५वा मजला (मुख्य)	शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३९३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५१	अर्थसंकल्प-९	५वा मजला (मुख्य)	सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३५०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५२	अर्थसंकल्प-१०	५वा मजला (मुख्य)	जलसंपदा विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०८०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५३	अर्थसंकल्प-११	५वा मजला (मुख्य)	गृह विभाग, विधी व न्याय विभाग आणि पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३४३३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
५४	अर्थसंकल्प-१२	५वा मजला (मुख्य)	सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३४४२	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५५	अर्थसंकल्प-१३	५वा मजला (मुख्य)	कृषि विभाग आणि सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३५०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५६	अर्थसंकल्प-१४	५वा मजला (मुख्य)	सामान्य प्रशासन विभाग, मराठी भाषा विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, अल्पसंख्यांक विकास विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३४३३	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५७	अर्थसंकल्प-१५	५वा मजला (मुख्य)	पदुम विभागाशी संबंधित अर्थसंकल्पीय बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३३५०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५८	अर्थसंकल्प-१६	५वा मजला (मुख्य)	नगर विकास विभाग, अन्न नागरी पुरवा व ग्राहक संरक्षण विभाग, नियोजन विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
५९	अर्थसंकल्प-१७	५वा मजला (मुख्य)	ग्राम विकास विभाग, मृद व जलसंधारण विभाग आणि गृहनिर्माण विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३४४२	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
६०	अर्थसंकल्प-१८	५वा मजला (मुख्य)	महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, वित्त विभाग, संसदीय कार्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि कौशल्य विकास व उद्योजकता विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
६१	अर्थसंकल्प-१९	५वा मजला (मुख्य)	आदिवासी विकास विभागाशी संबंधित अर्थसंकल्प विषयक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३६८९	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८८७६
६२	अर्थोपाय	५वा मजला (मुख्य)	अर्थोपाय उपाययोजना, खुल्या बाजारातून कर्ज उभारणे इ. विषयक बाबी.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२७९४२८७	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
६३	अर्थबळ	५वा मजला (मुख्य)	कर्ज व कर्जरोखे यामार्फत कर्ज उभारणीसंदर्भातील धोरणात्मक बाबी.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४२८७	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११
६४	ऋण व हमी संनियंत्रण कक्ष	५वा मजला (मुख्य)	अर्थबळ, अर्थोपाय या कार्यासनामार्फत उभारलेल्या कर्जाच्या परतफेडीचे विवरणपत्र अद्ययावत ठेवणे, केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या कर्जाचे तसेच राज्य शासनाने दिलेल्या कर्जाचे अद्ययावत लेखे ठेवणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९४५८७	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११
६५	साधनसंपत्ती	५वा मजला (मुख्य)	राज्याची पंचवार्षिक योजना व वार्षिक योजना यासाठी वित्तीय साधनसंपत्तीचे अंदाज	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८२८०९९२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११
६६	सार्वजनिक उपक्रम	३२० (विस्तार)	सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापन विषयक बाबी. मॅफको मर्यादित, मुंबई या महामंडळाचे निर्गुतवणूकीकरण संबंधीत कामकाज हाताळले जाते.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३८१३	उप सचिव दूरध्वनी क्र. २२०२४८४७
६७	समन्वय	७०९ (विस्तार इमारत)	विधानमंडळ विषयक कामकाज आणि समन्वय विषयक बाबी. सचिव समन्वय समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने कार्यवाही. Key Result Area अहवाल. विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या निवेदनावर कार्यवाही, ई-समिक्षा अंतर्गत प्राप्त संदर्भावरील समन्वय.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३७०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२८३८२
६८	लोलेस	७०९ (विस्तार इमारत)	लोकलेखा/ अंदाज / सार्वजनिक उपक्रम समितीच्या बैठका व त्यांच्या अहवालावर / शिफारशींवर कार्यवाही / समन्वय. सर्व मंत्रालयीन विभागांशी संबंधित लेखा परीक्षा आक्षेप, हरकती, प्रारूप परिच्छेद तपासणीविषयक बाबी. विभागीय लेख्यांशी मेळ घालण्यासाठी धोरणात्मक बाबी . पंचायतराज समितीच्या कामकाजाचे समन्वय.	अवर सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३७०	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४४२२२

अ. क्र.	कार्यासनाचे नाव	दालन क्रमांक	ठळक विषय	कार्यासन अधिकारी	पर्यवेक्षीय अधिकारी
	१	२	३	४	५
६९	वित्त आयोग	५ वा मजला (मुख्य)	केंद्रीय वित्त आयोग विषयक बाबी . राजकोषिय उत्तरदायित्व तदनुषंगिक नियम तयार करणे, राज्य वित्त आयोग विषयक कामकाज, केंद्र पुरस्कृत योजना विषयक कामकाजाचे अर्थसंकल्प कक्षाशी समन्वय ठेऊन कामकाज करणे.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८२८९९२	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११
७०	आकृतिबंध पुनर्रचना कक्ष	३३७ (विस्तार)	अतिरिक्त संवर्ग आणि काटकसरीची उपाययोजना, वित्तीय सुधारणाविषयक अन्य बाबींवरील कार्यवाही.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७७	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८२९३६८
७१	विनियम	३३१ (विस्तार)	मुंबई वित्तीय नियम विषयक बाबी. महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, १९६५. घरबांधणी अग्रिम , वाहन खरेदी अग्रिम, संगणक अग्रिम, उत्सव अग्रिम व स्थायी अग्रिम इ . बाबी. वित्तीय प्रकाशनांचे अद्ययावतीकरण, नियमात सुधारण, दुरुस्त्या. शासकीय वाहन धोरण.	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२७९३०७३	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४४२२२
७२	फलनिष्पत्ती अर्थसंकल्प	५वा मजला (मुख्य)	फलनिष्पत्ती अर्थसंकल्प विषयक कामकाज	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२८८९३६७	उप सचिव दूरध्वनी क्र. २२८४०९११
७३	लॉटरी शाखा	८ वा मजला नवीन प्रशासन भवन.	राज्य लॉटरी आस्थापनाविषयक कामकाज	कक्ष अधिकारी दूरध्वनी क्र. २२०२७४५३ २२०२५४७०	सह सचिव दूरध्वनी क्र. २२०२६३९०

वित्त विभागाची(खुद्द) मागील तीन वर्षांची अंदाजपत्रकीय तरतूद व झालेला खर्च आणि अधिक खर्चाबाबतची माहिती

(रुपये हजारात)

वर्ष		वेतन	वेतनेतर बाबी	एकूण
२०१४-१५	मूळ तरतूद	२२६३८३	२५३५०	२५१७३३
	पुरवणी मागणी	-	-	-
	एकूण तरतूद	२२६३८३	२५३५०	२५१७३३
	झालेला खर्च	१९३७११	२८८६०	२२२५७१
२०१५-१६	मूळ तरतूद	२५१६०९	३४११२	२८५७२१
	पुरवणी मागणी	-	१	१
	एकूण तरतूद	२५१६०९	३४११३	२८५७२२
	झालेला खर्च	२१७५७८	२७०३०	२४४६०८
२०१६-१७	मूळ तरतूद	२५८१४५	३९२२६	२९७३७१
	पुरवणी मागणी	-	२२८०१	२२८०१
	एकूण तरतूद	२५८१४५	६२०२७	३२०१७२
	झालेला खर्च	२२६१२४	३५३४१	२६१४६५

वित्त विभागाकडे अन्य प्रशासकीय विभागाकडून प्रकरणे / संदर्भ पाठविताना पुढीलप्रमाणे तपशीलवार माहिती पाठविणे आवश्यक राहिल.

- (१) बाब / योजना / कार्यक्रमाचे / प्रस्तावाचे संक्षिप्त वर्णन.
- (२) मूळ योजना/ कार्यक्रम / अनिवार्य खर्चाच्या बाबीस विहित पद्धतीने सक्षम प्राधिकाऱ्याकडून मान्यता घेतली असल्याचा उल्लेख.
- (३) कार्यक्रमाचे / अनिवार्य खर्चाचे स्वरूप , उदा. अनिवार्य / कार्यक्रम, राज्य योजना / केंद्र योजना/ केंद्र पुरस्कृत योजना.
- (४) अनिवार्य खर्च / कार्यक्रमावरील खर्चाचे तपशीलवार लेखाशिर्ष.
- (५) अनिवार्य खर्च / कार्यक्रम खर्चावरील आवर्ती / अनावर्ती / वार्षिक खर्चाचा तपशील.
- (६) अनिवार्य खर्च / कार्यक्रम खर्चासाठी शासकीय निधी/अनुदान आवश्यक असल्यास शासन मान्यता घेतल्याची कागदपत्रे.
- (७) अनिवार्य खर्च / कार्यक्रम खर्चासाठी शासकीय निधी व्यतिरिक्त अन्य मार्गाने आर्थिक सहाय्य प्राप्त होणार असल्यास त्याचा तपशील.
- (८) नेमक्या कोणत्या विशिष्ट बाबीवर वित्त विभागाचे अभिप्राय आवश्यक आहेत, ते स्पष्टपणे नमूद करावे.

वित्त विभागातर्फे कार्यवाही पूर्ण करण्यास लागणारा कालावधी

- (१) विभागात प्राप्त होणाऱ्या अनौपचारिक संदर्भावर प्रकरण परतचे तातडीने कार्यवाही केली जाईल.
- (२) विभागात जनतेकडून प्राप्त होणाऱ्या औपचारिक संदर्भास पोच दिली जाईल.
- (३) विभागात प्राप्त होणाऱ्या निवेदनांवर कमाल ४५ दिवसांचे आत कार्यवाही केली जाईल.
